

शासकीय सोयी/सुविधांकरीता शपथपत्राऐवजी
स्वयंघोषणापत्र स्विकारणे तसेच कागदपत्रांच्या
स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे बाबत...

महाराष्ट्र शासन

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-१०१५/प्र.क्र.९९/२०१५/ना.पु.१२,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

तारीख: २७ जुलै, २०१६.

वाचा - शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, प्रसुधा-१६१४/३४५/प्र.क्र.७१/१८-अ ,
दिनांक ९ मार्च, २०१५

प्रस्तावना -

शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे इ. कडून नागरिकांना विविध सेवा/सुविधा पुरविल्या जातात. अशा प्रकारच्या सेवा/सुविधांसाठी अर्ज करतेवेळी काही सुविधांमध्ये शपथपत्र दाखल करणे आवश्यक असते. तसेच कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देखिल सादर कराव्या लागतात. नागरिकांना सेवा/सुविधा विनासायास आणि जलद गतीने पुरविणे आवश्यक असते. सर्व मंत्रालयीन विभागांना त्यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा/सुविधांची यादी करून या सेवा/सुविधांपैकी कोणत्या सेवा/सुविधांसाठी शपथपत्र आवश्यक आहे, कोणत्या सेवा/सुविधांसाठी शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र घेता येईल, तसेच त्यासोबत सादर करावयाच्या अर्जासोबत कोणती कागदपत्रे साक्षांकित सादर करावी लागतील इ. बाबतचा आढावा घेऊन अशा प्रकरणांची यादी तयार करण्याच्या व ती प्रसिध्द करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या वरील दि. ९ मार्च, २०१५ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत.

सामान्य प्रशासन विभागाच्या या शासन निर्णयातील सूचनेनुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रिय कार्यालयांकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा/सुविधांपैकी कोणकोणत्या सेवांकरीता शपथपत्र आवश्यक आहे आणि कोणकोणत्या सेवा/सुविधांकरीता स्वयंघोषणापत्र घेता येईल, तसेच सेवांच्या अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे स्वसाक्षांकित स्विकारता येतील याची निश्चिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय -

- १) प्रपत्र-अ मधील सेवा/सुविधांकरीता शपथपत्र आवश्यक राहील.
- २) प्रपत्र-ब मधील सेवा/सुविधांकरीता स्वयंघोषणापत्र स्विकारण्यात येईल.
- ३) या विभागाच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयांकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा/सुविधांकरीता सादर करावयाच्या अर्जासोबत यापुढे साक्षांकनाऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारण्यात येतील.

सोबत प्रपत्र-अ, प्रपत्र-ब, स्वयंघोषणापत्राचा नमुना प्रपत्र-क आणि स्वयं-साक्षांकनासाठी घोषणापत्राचा नमुना प्रपत्र-ड जोडले आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७२८१५०९१७३९०६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना.चं.इमडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मंत्री यांचे खाजगी सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई,
- २) मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई,
- ३) प्रधान सचिवांचे स्वीय सहाय्यक, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई,
- ४) सर्व सहसचिव/ उपसचिव, अवर सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई,
- ५) सर्व विभागीय आयुक्त,
- ६) सर्व जिल्हाधिकारी,
- ७) सर्व उप आयुक्त (पुरवठा),
- ८) अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे, सोलापूर, नागपूर,
- ९) वित्तीय सल्लागार व उप सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई,
- १०) नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई,
- ११) उपसंचालक, नागरी पुरवठा (गो/वा), मुंबई,
- १२) उप सचिव व संचालक, नागरी पुरवठा, पुरवठा आयुक्तांचे कार्यालय, मुंबई,
- १३) नियंत्रक, वैधमापन शास्त्र, मुंबई,
- १४) महालेखापाल (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर,
- १५) महालेखापाल (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई,
- १६) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- १७) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- १८) सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी,
- १९) प्रबंधक, राज्य आयोग, मुंबई,
- २०) अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग, का.क्र.-१८-अ, मंत्रालय, मुंबई,
- २१) सर्व कार्यासन अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२,
- २२) निवडनस्ती, नापु-१२.

शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-१०१५/प्र.क्र.१९/२०१५/ना.पु.१२, दि.२७ जुलै, २०१६ सोबतचे विवरणपत्र

प्रपत्र — अ

अधिनियम व नियमानुसार शपथपत्र आवश्यक असलेल्या बाबी

अ.क्र.	का.क्र.	तपशील	अधिनियम	शासन निर्णय/परिपत्रक
१.	नापु-१९	साखर नामांकन संस्थांचे प्राधिकारपत्र नुतनीकरण प्रकरणी संस्थेवर तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कसल्याही प्रकारचे गुन्हे नसल्याबाबत संस्थेचे प्रतिज्ञापत्र घेण्यात येते.	महाराष्ट्र फूडग्रेन्स रेशनिंग (सेकंड) ऑर्डर १९६६	परिपत्रक:- क्र.निशि/मागणी/२०११/ प्र.क्र.१६/जा.८७५, दि.०७/१२/२०११.
		ई लिलाव पध्दती नुसार साखरेच्या खरेदीकरिता पुरवठा धारकांचे रु.२००/- च्या स्टॅम्पपेपरवर नोटरीकृत करारपत्र घेण्यात येते.		शासन निर्णय क्र.साखर २०१४/प्र.क्र.७७/नापू.१९, मंत्रालय, दि.१९/०६/२०१४.
२.	नापु-२३	जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत टाकण्यात आलेल्या धाडीमधील जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे विल्हेवाटीचे आदेशामध्ये क्षतिपूर्ती बंधपत्रावर मुद्देमाल मुक्त करण्याचे आदेश पारित झाल्यास रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर संबंधितांकडून क्षतिपूर्ती बंधपत्र घेण्यात येते.	जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५	
		मा. न्यायालयामार्फत जप्त मुद्देमालाचे विल्हेवाटी प्रकरणी Indemnity Bond वर मुद्देमाल परत करण्याचे आदेश पारित झाल्यास रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर संबंधितांकडून Indemnity Bond घेण्यात येते.		
३.	नापु-२४	सॉल्व्हंट अनुज्ञाप्ती करिता अर्ज करणाऱ्या अर्जदारांकडून जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा वा दंड झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र	जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५	शासनपत्र क्र. सॉल्व्हंट-१००७/ ३९९/ प्र.क्र.२६१८/नापू.२४, दि.२४/०५/२००७
		सॉल्व्हंट साठा कोणाकडून प्राप्त करणार व त्यांच्या वाहतुकीचा मार्ग दर्शविणारे प्रतिज्ञापत्र		

<p>शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-१०१५/प्र.क्र.१९/२०१५/ना.पु.१२, दि. २७ जुलै, २०१६ सोबतचे विवरणपत्र</p> <p>प्रपत्र-ब</p> <p>स्वयंघोषणापत्र स्विकारण्यात येणाऱ्या बाबी</p>		
अ. क्र.	का.क्र.	तपशील
१.	नापु-२२	अन्नपुर्या योजनेतील लाभार्थी निवड करण्यासाठी स्वयंघोषणापत्र घेणे. (६५ वर्षावरील निराधार आणि इतर शासकीय योजनेचा लाभ घेत नसलेल्या भिक्षेकरी यांचा समावेश होतो.) सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अन्न सुरक्षा योजने व्यतिरिक्त योजनेचे नियतन कालांतराने मंजूर झाल्यास प्रलंबित धान्याचा भरणा होऊन विहित मुदतीत न मिळाल्यास भरणा केलेली रक्कम परत घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांकडून स्वयंघोषणापत्र घेणे.
२.	नापु-२७	केरोसिन/परवाना अनुज्ञापति करीता अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडून जीवनावश्यक वस्तु कायदा, १९५५ अंतर्गत तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा वा दंड झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र
३.	नापु-२८	जे अर्जदार नवीन शिधापत्रिका मिळण्यासाठी/ नाव समाविष्ट करण्यासाठी (१६ वर्षावरील व्यक्तींचे) पूर्वीच्या शिधापत्रिकेतील नाव कमी केल्याचा पुरावा दाखल करू शकत नाहीत, ते लोक प्रतिनिधी यांची शिफारस पत्र आणतात. त्यांचेकडून लोकप्रतिनिधींच्या शिफारस पत्रांमध्ये महाराष्ट्र/भारतात कोठेही शिधापत्रिका नाही किंवा कोणत्याही शिधापत्रिकेत नाव समाविष्ट नाही, याबाबत स्पष्ट उल्लेख नसतो. त्यामुळे अशा अर्जदारांकडून शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र घेणे. नवीन शिधापत्रिकेसाठी उत्पन्नाबाबतचे शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र घेणे. शिधापत्रिका गहाळ झाल्यास त्याबाबतचे शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र घेणे. शिधापत्रिकेतून नाव कमी करतांना जर नाव कमी करावयाची व्यक्ती उपस्थित नसेल, मयत असल्यास मृत्यु दाखला नसेल त्या परिस्थितीत शिधापत्रिकाधारकाकडून वस्तुस्थिती स्पष्ट करणारे शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र घेणे अन्य राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या व महाराष्ट्रातील इतर ठिकाणी वास्तव्य असलेल्या नागरिकांना त्यांच्याकडे जुनी शिधापत्रिका रद्द केल्याबाबतचा दाखला अथवा शिधापत्रिकेतून नाव कमी केल्याचा दाखला नसल्यास, महाराष्ट्रामध्ये अथवा इतर राज्यांमध्ये शिधापत्रिका नसल्याबाबतचे शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र घेणे. कायदानुसार आवश्यक जागेच्या करारपत्रांसंबंधीच्या शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र घेणे. जागेच्या न्यायप्रविष्ट प्रकरणी आवश्यक शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र घेणे.

४.	नापु-३१	<p>वारसाहक्काने दुकान मंजूर करण्यासाठी :-</p> <ol style="list-style-type: none">१. इच्छुक वारसदाराविरुद्ध जीवनावश्यक वस्तु कायदा, १९५५ तसेच, अन्य फौजदारी कायद्याखाली कोणताही गुन्हा दाखल नसल्याबाबतचे व पोलीस केस अथवा न्यायालयीन प्रकरण प्रलंबित नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र.२. इच्छुक वारसाच्या नावे दुकान मंजूर करण्यास हरकत नसल्याबाबत अन्य वारसदारांचे नोटरीकृत संमतीपत्र.३. इच्छुक वारसाचा चरितार्थ पूर्णतः शिधावाटप दुकानावरच अवलंबून असल्याचे व दुकान स्वतः चालविणार असल्याचे प्रतिज्ञापत्र. <p>नवीन दुकान मंजुरीसाठी :-</p> <ol style="list-style-type: none">१. जागा निवासी असल्यास संबंधित गृहनिर्माण संस्था अगर तत्सम प्राधिकरणाचे निवासी जागेतील शिधावाटप दुकानासाठी ना-हरकत प्रमाणपत्र.२. भाडे तत्वावर दिल्या गेलेल्या जागेसंबंधी मूळ जागा मालकेचे विधीग्राह्य दस्तऐवज.३. प्रस्तावित दुकानाच्या जागेसंबंधी/बांधकामाच्या वैधतेसंबंधी/ इतर तत्सम बाबींसाठी कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या नियमांचा/केंद्र शासनाच्या कायद्यांचा भंग झाल्यास दुकान विनाविलंब/विना नोटीस रद्द करण्यात येईल, ही अट मान्य असल्याचे रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवरील नोटरीकृत प्रतिज्ञापत्र किंवा स्थानिक प्राधिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र.४. स्वयंसहायता बचत गटाच्या नावे अन्य कोठेही शिधावाटप दुकान कार्यान्वित नसल्याचे रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवरील नोटरीकृत प्रतिज्ञापत्र किंवा स्थानिक प्राधिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र.५. स्वयंसहायता गट तसेच गटाच्या सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवरील नोटरीकृत प्रतिज्ञापत्र.६. नवीन संस्था सुरु करताना संस्थेवर तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कसल्याही प्रकारचे गुन्हे नसल्याबाबत संस्थेचे प्रतिज्ञापत्र घेण्यात येते.
----	---------	--

अर्जदाराचा फोटो

१. स्वयंघोषणापत्र

मी..... श्री. यांचा मुलगा /
मुलगी वय..... वर्ष, आधार क्रमांक (असल्यास).....
व्यवसाय..... राहणार.....
याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजूतीनुसार खरी आहे.
सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अन्वये आणि /किंवा संबंधित कायद्यानुसार
माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.

ठिकाण :.....

अर्जदाराची सही

दिनांक :

अर्जदाराचे नाव :

प्रपत्र- ड

१. स्वयं-साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र

अर्जदाराचा फोटो

मी..... श्री. यांचा मुलगा /
मुलगी वय..... वर्ष, आधार क्रमांक (असल्यास).....
व्यवसाय..... राहणार.....
याद्वारे घोषित करतो/करते की, मी स्वयं-साक्षांकित केलेल्या प्रती या मूळ कागदपत्रांच्याच सत्यप्रती आहेत.
त्या खोट्या असल्याचे आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि /किंवा संबंधित कायद्यानुसार
माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.

ठिकाण :

अर्जदाराची सही

दिनांक :

अर्जदाराचे नाव :